# KUBER UDYOG LIMITED

Office Number 156 1st Floor Raghuleela Mega Mall Kandivali West Mumbai - 400067. Telephone: 7506324443

Website: www.kuberudyog.com Email Id: kuberudyoglimited@gmail.com CIN: L51909MH1982PLC371203

Date: 12th August, 2024

To,
The Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange Limited
14th Floor, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Dear Sir/ Madam,

<u>Subject: - Newspaper Publication of Un-Audited Financial Results.</u>
<u>BSE Scrip Code: 539408</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2024, as published in Active Times [English Version] and Mumbai Lakshadeep [Marathi Version] on 11<sup>th</sup> August, 2024.

Kindly take the same on records.

Thanking You,

Yours Truly

For Kuber Udyog Limited

Chetan Shinde Managing Director DIN: 06996605

# Mutual fund AUM rises 6% to Rs 64.69 lakh crore in July amid mixed equity fund flows

MUMBAI. Despite around 9% fall in investment plans (SIPs) hit a fresh 18,386.35 crore. This was also because equity fund inflows, a still roaring SIP book, which hit a fresh record high of

other categories boosted total assets under management (AUM) of mutual funds by 6% to Rs 64.69 lakh crore in July as against Rs 60.89 lakh crore in June. While inflows into equity funds declined by 8.61% to Rs 37,113.4 crore in the reporting month due to a fall in investments in large-cap and midcap funds, the SIP book roared to a new record high of R23,332 crore along, shows the monthly data

from the industry lobby Amfi (Association of Mutual Funds of India) on Friday. As against this in June, inflows into equity mutual funds had surged by 17% to Rs 40,608.19 crore, a record high.Inflows into open-ended equity funds have remained in the positive zone for the 41st month in a row. In July, the benchmark Sensex gained 3.43% while Nifty rose 3.92%, despite the budget day setbacks. According to the Amfi data, inflows into monthly gross systematic record high of Rs 23,332 crore in July up from Rs 21,262 crore in June.

Rs 23,332 crore along with inflows into Further, the SIP AUM was highest ever at



R13,09,385.46 crore in July compared to Rs 12,43,791.71 crore in June. Venkat Chalasani, the Amfi chief executive, told reporters that the industry has demonstrated positive growth with retail investors consistently embracing mutual funds as a reliable investment avenue, showing that MFs have become an integral part of retail investors' financial strategies. Continuous investments in sectoral or thematic funds fuelled inflows into equity mutual funds. In July, the category saw net inflows of Rs

of new fund launches—there were nine new fund offers in the sectoral/thematic fund category garnering Rs 12,974

> crore in the month.According to Manish Mehta of Kotak Mahindra AMC, net equity flows declined a tad over June partly due to NFO listings and SIP inflows. Most of the lump-sum purchases seem to be through the NFO route now. In the equity fund category, inflows into large-cap funds slumped 31% to Rs 670.12 crore, while mid-cap and small-cap funds also saw fresh inflows slowing. In spite of this,

small-cap funds saw net inflows of Rs 2,109.20 crore and mid-cap funds saw Rs 1,644.22 crore fresh investments in the month.Debt mutual funds see Rs 1.19 lakh crore inflowsIn the fixedincome category, debt mutual funds saw net inflows of Rs 1,19,587.60 crore, as against net outflows of Rs 1,07,357.62 crore in June, while shortterm liquid funds category saw net inflows of Rs 70,060.88 crore, and money market funds saw fresh investments of Rs 28,738.03 crore.

# Grasim Industries reports standalone loss despite revenue growth

MUMBAI. Aditya Birla group flagship Grasim Industries, which straddles textiles & textile fibres, real estate, building materials, cement and paints, has reported a standalone net loss of Rs 52.12 crore in the June quarter despite a 10.5% growth in revenue. It reported a net profit of Rs 355.27 crore in the same quarter last fiscal and net loss of Rs 440.93 crore in the March 2024 quarter.Consolidated revenue from operations rose 10.5% to Rs 6,893.87 crore year-on-year, the city-based company said in a statement. Consolidated net declined to Rs 1,207.93 crore as against Rs 1,576.47 crore. The company said its standalone

Village

Khurd.

Tal. Ambarnath

Dist- Thane

Mrs. Nirmala Sachin Shodhe

Mr. Sachin Subhas Shodhe

Mr. Sachin Subhas Shodhe

Hindu Marriage Act, 1955.

pronounce Judgment thereon.

Court No. 6 on 18th day of June, 2024.

DATED THIS 1" DAY OF AUGUST, 2024

Versus

operating revenue plunged 51.7 % to Rs 325.1 crore from Rs 673.3 crore while operating margin more than halved to 4.7% from 10.8%. Consolidated operating income also declined 4% to R4,760 crore, driven by investments in the paints business, higher depreciation and interest charges on account of new growth businesses, the company said. Grasim's cement business added new capacity of 8.7 million tonne, taking total grey cement capacity, including domestic and overseas to 154.9 million tonne per annum. Its newly launched paints brand, Birla Opus' market presence reached to over 3,300 towns. Capital

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that the properties described in the schedule written hereunder are owned and possessed by (1) MR. NAVINCHANDRA BATUKLAL SAPRA (2) SMT. USHA BABAN SARODE (3) MR.

SUSHILKUMAR BABAN SARODE (4) MRS.KANCHAN RAHUL GAITADKE, who represented to my client MR. RITESH RAMESH

SINGH AND MR. RAHUL RAMESH SINGH that the said properties

are free from encumbrances and doubts and having clean, clear and marketable title. Thus any person having any interest or claim by way of

Agreement to Sale, Sale Deed, Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift

Possession, or otherwise, in respect of the said properties should satisfy the

undersigned together with the documents in support thereof, within a period

of 15 (fifteen) days from the publication of this notice, failing which my

clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and

resumed to have been knowingly and intentionally waived or abandoned

NOTICE IN THE FAMILY COURT NO.6, MUMBAI AT BANDRA PETITION NO. A-1852 OF 2023

TAKE NOTICE THAT the Petitioner abovenamed has filed petition

TAKE FURTHER NOTICE that, the petition is fixed for Return of

against you for Divorce under Section 13(1)(i)(b) and 13(1)(ia) of The

Notice Summons on 20th day of August, 2024 at 11:00 a.m. [Sharp) in Family Court No. 6, Mumbai at Bandra, or before any other Hon'ble

Judge, presiding in the Family Court Mumbai at Bandra, assigned charge

of the said Court No.6, when you are required to appear in person and file your Written Statement and in default of your doing so, the Judge-Family

Court No.6 will proceed to hear the said Petition, against you ex-parte and

THIS NOTICE IS ORDERED by Shri D. M. Upadhye, Judge, Family

Office Add: E-105/108, Suraj Chsl, Behind Vaishali

Theatre, Sarvodaya Nagar, Badlapur (W), Tal

Ambarnath Dist Thane. Mob 9320674642 /9892674642.

R/at: Jaihind Nagar, Hanuman Chawl, Mankhurd, Mumbai - 400 043. (Mobile No. 9892637002)

GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT

9/A

Survey No. | Hissa No. | Area (H-R-P) | Akar

00-40-00

Kishor R. Nemade

..Petitioner

.....Responden

.....Respondent

expenditure for the quarter stood at Rs 983 crore.The budgeted standalone capex for FY25 is Rs 4,553 crore, of which around Rs 3,000 crore is towards new growth businesses, Grasim said. The cellulosic staple fibre business saw its fourth consecutive quarter of growth due to an improving domestic demand and global price trends. This business achieved its highest ever quarterly sales volume of 212 kilo tonne, which rose 14 %. The cellulosic fashion yarn business saw a marginal volume growth of 2% due to subdued demand in the downstream value chain and due to cheaper imports from Chinese

### हरवले आहे

मी खाली सही करणार श्री.प्रशांत दशरथ नाईक (मयत निर्मला दशरथ नाईक)यांचा मुलगा रा.चाळ बी/३ असल्फे निवारा घाटकोपर असल्फा (प) मुंबई. या सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट नं.११/SH ५१५५ हे मुंबई येथे कोठेतरी पडून गहाळ झाले असून त्याची तक्रार साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये शेअर सर्टिफिकेट कागदपत्र गहाळ मिसिंग रजि नं ६४६०८/२०२४ दि. ०७/०८/२०२४ कडे दाखल केली आहे. तसेच जरी कोणाला ही . शेअर सर्टिफिकेट कागदपत्रे आढळल्यास त्यांनी सदर पोलीस पोलीस ठाणे किंवा खालील म्मांकावर संपर्क साधावा

सही / - श्री.प्रशांत दशरथ नाईक चाळ बी/३ असल्फे निवास को.हॉ.सोसायटी असल्फा व्हिलेज घाटकोपर (प.) मंबई.४०००८४ मोबा ७२०८२२००९८

# To advertise in this Section Call: Manoj Gandhi 9820639237

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that present Owner of Schedule Property MR. VIKRAM ARUN CHAVAN, The said Original Allottee MR. KASAM MODIN SHARIF transfer the said room in favour of MR. VIKRAM ARUN CHAVAN through Un-Registred Agreement dated 25-03-2004 and after hat paid stamp duty on the said

On behalf of my client MR. VIKRAM ARUN CHAVAN, I the undersigned advocate hereby invite claims or objection/s for the transfer of the scheduled property and shares and interest in the scheduled property in favour of my client within a period of **7 days** rom the publication of this notice, wit copies of proofs to support the claim/objection at advocate address. If no claims / objection are received within the period prescribed above, the Society/Mhada/Concerned authorities shall be at the liberty to transfer the schedule property and shares and interest in favour of MR. VIKRAM ARUN CHAVAN Any claim thereafter shall be considered as waived and abandoned and the transfe

shall be completed.

SCHEDULE DESCRIPTION OF THE PROPERTY

Room No. 18, Charkop (1) NIRMAL Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 259, RSC-9, Sector-2, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067.

ADV. R. K. TIWARI (Adv. High Court) C-3/003, Chandresh Hills, 1,2,3 Lodha Marg, Achole Road, Nallasopara (E), Palghar-401 209.

Form of Notice inviting claims of objections to the transfer of the shares and the interest of the Deceased

### NOTICE

MRS. SYAMALA KANNAN joint ember of the JAI DEVKI 'A' Co-op. Housing Society Ltd. having address at, Eksar Road, Devki Nagar, Near Shanti Ashram, Borivali-West, Mumbai - 400 103 and holding jointly flat No. 701/B, in the building of the Society, died on 17.08.2023 without making any

The Society hereby invites claims and objections from the heir I heirs and / o the claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs in support of his / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital / property of the

ociety.

If no claims / objections are receive within the prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under Bye-laws of the society. The claims / objections, if any, eceived by the society for the transfer of shares and interest of the decease members in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspections by the claimants / objectors, in the office of the ociety with the Secretary of the society etween 09 00 PM to 09 30 PM from the late of the notice till the date of expiry o

For and on behalf of the JAI DEVKI 'A' CO-OP. HOUSING

Secretary ai Date: 11/08/2024

## TENDER NOTICE

REDEVLOPMENT OF JAI BHAWANI SHOPPING CENTRE, PLOT NO.09, SECTOR 10, NERUL, NAVI MUMBAI-400 706. Sealed Tenders are invited from experienced/Reputable Builders/ Developer

having experience in redevelopment projects. Tender is for redevelopment construction of Jai Bhawani Shopping Centre, Condominium-09, Sector 10. Nerul, Navi Mumbai Status - Plot 100% commercial use as per CIDCO, Plot Area - 1954.57 Sq.-m Area as per records. Existing number of shops: 63 Nos, The Plot (42.53 m X 45.36 m) has a Front Road of 15 m wide and adjacent road of 7.5 m wide on left & right side of plot. Eligibility - Equivalent / Similar projects successful completion, Average annual turnover for the last three years should no be less than 40% of the estimated value of the project, **Security Deposit-**300 Lacs preference will be given for redevelopment projects completion, BG & others term

Name of Association: Jai Bhawani Shopping Centre, Name of Work: Proposed Redevelopment of Existing Commercial Premises of Jai Bhawani Shopping Centre plot no. 09, sector 10, Nerul west, Navi Mumbai 400 706, Cost of Tender Document: Rs. 25,000/- in form of Demand Draft only (Non-Refundable) In favo of Name-JAI BHAWANI SHOPPING CENTRE Payable at Navi Mumbai, Date of Tender notice: 12.08.2024. Date of issue and sale of Tender: 12.08.2024 to 22.60.8.2024, Time 10.00 AM to 5.00 PM, Monday to Saturday, Sunday Closed Last date & time for sale of Tender: 26.08.2024 till 5.00 pm

Last date of Submission: 20.08.2024 to 08.09.2024. Time 10.00 AM to 5.00 PM Last Date 09.09.2024 to 3.00 PM Monday to Saturday, Sunday Closed. Pre-Bid Meeting date, time & venue: 18.08.2024 Time 11.00 AM, plot no. 09, sector 10, Nerul west, Navi Mumbai 400 706, Address for communication Chairman/Secretary, Association office of JAI BHAWANI SHOPPING CENTRE C/o Quality Printing Press, Office No. 19, plot no. 09, sector 10, Nerul west, Navi Mumbai 400 706, **Venue for opening of bid :** As Above, **Date & time-opening** 09.09.2024 Time 05.00 PM

The society reserves the right to reject any/all tenders Bid withou assigning any reasons whatsoever at any stage.

Sign/-Sign/-Mr. Sushant Panigrahi (Secretary) Mr. Vijay Joshi (Chairman) 9082920070 9820137064

Email - jaibhawanishopping@gmail.com. M/s DS Solutions, Arch & PMC, Mr. Sandesh P. Patil 9172991909 Email-dssolutions.2498@gmail.com

Sd/-Deputy Registrar, SEAL Family Court Mumbai



### NOTICE By this Notice, all the people are informed that the SAI-SIDDHI PRATAP NAGAR Co-Operative housing Society Limited, in the above organization Building No. 1, A wing, Fate Singh Chawl, Pratap Nagar opp: J.V. Link Road Jogeshwari (East) Mumbai-400060, and as per details and information given below, there is flat in the name of the following deceased member and after his death the following heirs have made a written application to the organization to transfer the flat in his name and take in to the meeting of the organization. The deceased member of the society Act, 1960, Rules, 1961 and Bye-laws. If anyone other than the following heirs who have applied are the heirs of the original deceased members or if there is any objection from other legal heirs regarding the hairs, the person or organization shall within 15 days from the publication of the said advertisement, contact the above secretary with prior notice and time to the office along with the actual legal original documents and evidence by 6:00 p.m. to 9 p.m. contact within this time. If no objection is raised within the prescribed period, the applicant who has applied to the society as heir is the legal heir of the flat of the deceased member. With this in mind, the society will make the final decision to transfer the names of the applicants, the shares of the deceased members and the flats in the society. After that, the executive board will not consider any application of anyone and the executive board will not be responsible for any legal damages. Daughter

- 1						
	Building	Flat no.	Name of Deceases	Name of the	Relation	
	no.	1 101 1101	Person	nominee	Kelation	
	4	1 302, A-Wing	Mr. Prembabu	Mr. Jainam Hasmukh	Grand	
	1		Sharma	Gala	SON	
	Date: 11 Aug. 2024 Place : Mumbai				Sd/-	
				SAI-SIDDHI PRATAP		

Co-Op. Housing Society Limited

**KUBER UDYOG LIMITED** Email Id: kuberudyoglimited@gmail.com Website: www.kuberudyog.com Phone No.: 75063 24443 CIN: L51909MH1982PLC371203

Un-Audited Financial Results For the Quarter ended 30th June 2024.  Quarter Proceeding Corresponding				
Particulars	Quarter Ended		Quarter Ended 30/06/2023	Year Ended
Turnodiuro	30/06/2024	31/03/2024	of Previous Year	31/03/2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1 Total Income from Operations	10.52	10.97	12.80	45.48
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items#)	6.28	1.27	2.83	9.81
3 Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items#)	6.28	1.27	2.83	9.81
4 Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items#)	6.28	3.22	2.83	9.81
5 Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit /(Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)]	6.28	3.22	2.83	9.81
6 Equity Share Capital	343.30	343.30	343.30	343.30
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as				
shown in the Audited Balance Sheet of the				
previous year	-	-	-	28.53
8 Earnings Per Share				
(for continuing and discontinued operations) -	l	l		
1. Basic:	0.18	0.09	0.08	0.29
2. Diluted:	0.18	0.09	0.08	0.29

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the sted entity viz www.bseindia.com and www.kuberudyog.com.

ate: 10th August, 2024

Chetan Shine

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Miss. Rosy Nazareth Braz is a co-owner of flat No.105 admeasuring area 545 sq. ft. i.e. 50.65 sq.mtr. (built-up) in B Wing, on First floor in Yashwant Deep Co. Op Hsg. Society Ltd., Virar (W). Miss. Rossy Nazaretl Hsg. Society Ltd., Virar (W), Miss. Rossy Nazareth Braz is expired on 03/04/2020. Her sister and co-owner of the said flat Miss. Seline Nazareth Braz has applied for transfer of 50% shares of late Miss. Rossy Nazareth Braz in her name in the said Society. Any person/s or institution claiming upon the abovementioned property is called hereby to produce all relevant documents supporting to their claim to the undersigned within 15 days of the publication hereof failing which their claim if any shall be deemed to be waived and the shares will be transferred by the society upon applicant.

Adv. J. M. D'cunha B/6, Ground Floor Virar- West. 401303

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public by my Client MR. SURESH SHANTARAM CHAVAN that the Share Certificate No- 20 bearing No. 96 to 100 of - Chandresh Oasis K.S.T C.H.S. Situated at- Lodha Heaven, Dombivali Eas Thane-421204 standing in his Name Having Room No- K-302 have been reported lost. The Police N.C has been Lodged in Manpada Police Station Vide Lost Report No- 1764/2024 Dated- 07th August 2024. to whom objection if any against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 15 days from the Date of Publication of this or any loan taken against the Flat.

GAYATRI PRADHAN (ADVOCATE) 2/15 KANNAMWAR NAGAR, VIKHROLI EAST MUMBAI-400083 9167714489 Date: 11/08/2024 Place: Mumbai.

### PUBLIC NOTICE

Public at large be hereby informed tha Mr.Valerian John Gonsalves is the Owner of all that piece and parcel of Property bearing No.VN14/38293, admeasuring 672 sq. fts (As per Assessment Utara) constructed on portion of land bearing Survey No.76/16, Situated, lying, being a Revenue Village-Barampur, Taluka-Vasai Dist-Palghar. (the said Property) and he intend to mortgage the said Property with my client Bassein Catholic Co-op. Banl Ltd., if any person, firm, company, bank etc having any objection or having any claims encumbrances, liens, rights, etc are ereby notified to submit their objection and/or claims encumbrances, liens objections, rights etc within a period of 14 days from the date of this notice. If no such laims, encumbrances, liens or objection are received, failing which my clients shall be declare that the said property is clear Mr. Pius S. D' mello (Advocate)

M/s. S. P. Consultants,
Office: 1st Floor, Anita Shopping Centre
Opposite Post Office, Navghar, Vasai Road (W), Tal - Vasai, Dist - Palghar - 401202. Date: 11/08/2024

### **PUBLIC NOTICE** I am concern for my client MR. AMISH A

MODI and Family, an Indian Inhabitan age - 50 years, Occupation - Business Having Address at: G/88. Raguleela Mall. Poisar, Kandivali (West), Mumbai - 400 067 further say that Late Mr. Rajnikan Sanchala has allotted in year 2009-2010 i the project of RNA Palazzo a 2BHK Flat No. 3202, Building 1 of RNA Palazzo unde construction Flat at M. G. Road, Kandival (W), Mumbai - 400 067. As per the order o Hon'ble Highcourt - ordinary original civi iurisdiction in its commercial division Notice of Motion (L) 2049 of 2018 in Suit No.1174 of 2018 direction have been issue to RNA Residents Welfare Association. The Legal heir being wife and children of Late Rajnikant Sanchala. Through release deed dated 22.05.2024 the legal heirs have released their rights in name of Mrs Kalpana R. Sanchala and I have willfully entered into MOU dated 09.08.2024 with legal heir of Late Mr. Rainikant D. Sanchala for which I have paid consideration of Rs.33,00,000/- (Rupees Thirty Three Lacs only) to Mr Rainikant Sanchala in yea 2020 and the same is confirmed by the Sanchala family.

I therefore hereby call upon the public a large that if any person(s) has / have any right title, interest claim by way of sale, gift, release, inheritance, exchange, mortgage (equitable or otherwise), charge, lien, trust, neirship, agreement, maintenance, family arrangement attachment, succession or any lecree, order or award passed by court law or otherwise howsoever in respect of th said Flat or put thereof the same should be communicated to the undersigned at m office at: 3, Sandhya Prakash Society, Opp Zen Fertility Hospital, Ganesh Gawde Road Mulund (West), Mumbai - 400 080 along with the necessary documents, prothereof within 10 days from date of publication of this notice, failing which clain or objection, if any, will be deemed to have been waived or abandoned and binding or my client/s and my client may proceed or the basis of the title of the schedule property as marketable ad free from all encumbrances. The scheduled abovenamed referred to

**Description of Premises** All that piece and parcel of 2BHK

Flat No. 3202, Building 1 of RNA Palazzo under construction Flat at M. G. Road, Kandivali (W), Mumbai - 400 067. Dated this 11th day of August, 2024

CHARMI SHAH Advocate Bombay High Court Office: 3. Sandhva Prakash Society Opp. Zen Fertility Hospital,

Ganesh Gawde Road, Mulund (West), Mumbai - 400 080. Email: scharmi99@yahoo.in Mobile: +91 9867334030

# **Read Daily**

नाईक रा चाळ बी/३असल्फे निवारा घाटकोपर असल्फा (प) मुंबई. या सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट नं.१२/SH ५६६0 हे मुंबई येथे कोठेतरी पडून गहाळ झाले असून त्याची तक्रार साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये शेअर सर्टिफिकेट कागदपत्र गहाळ मिसिंग रजि नं. ५९०३२/२०२४ दि. २१/०७/२०२४ कडे दाखल केली आहे. तसेच जरी कोणाला ही शेअर सर्टिफिकेट कागदपत्रे आढळल्यास त्यांनी सदर पोलीस) पोलीस ठाणे किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा

सही/- श्री. अनंत दशरथ नाईक असल्फा व्हिलेज घाटकोपर (प.) मुंबई.४०००८४ मोबा ९८३३५०६२५०

वसई येथील मा. श्री. के. जी. सावंत, सह

Nilam Kiran Rai, D 302, Chandresh Terrace Co.op. Hsg. Soc. Ltd., Parshw Nagar, Nr. Old Petrol Pump, Mira Bhayandar Road, Mira Road East

Kritika Kiran Rai, D 302, Chandresh Terrace Co.op. Hsg. Soc. Ltd., Parshwa Nagar, Nr. Old Petrol Pump, Mira Bhayandar Road, Mira Road East,

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक २६/०२/२०२१ रोजी कै. किरण मणीकुमार राय हे दि. २१/१०/२०२० रोजी मयत झाँले असुन ऱ्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिंप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकर्श

Schedule of Property . All documents in possession of DHFL, i

Virar West.

2. Flat No. B 003 in Sai Suman complex, Bldg

# **Active Times**

हरवले आहे

मी खाली सही करणार श्री.अनंत दशरथ

चाळ बी/३ असल्फे निवास को.हॉ.सोसायटी

वकीलः नित्यानंद यादव दिवाणी न्यायाधिश व स्तर वसई ह्यांच्या

> न्यायालयात ने. ता. १६/०८/२०२४ चौ. अ. क्र. २४/२०२१ नि. क्र. २०

....Responden

अर्ज क्रमांक २४/२०२१ दाखल केला आहे.

relation to Home Loan (now repaid and closed earing customer code 00642959 & loan code 00000088, including original agreement for sale ated 11/02/2010 of Flat No. B 003, Sai Sumar Complex, Building No. 2, Nanbhat Road, Bolini

No. 2, Nanbhat Road, Bolinj, Virar West. ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक २४/२०२१ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत दिनांक १६/०८/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी सदरह वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याह इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी आज दि. ०७/०८/२०२४ रोजी माझ्या सहिनिशी न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

> हकुमावरुन दिवाणी न्यायालय, व. स्तर वसई

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my client MRS. ANINDITA CHATTERJEE awful owner of Flat No. A-203, adm. Sg.Ft. Carpet Area (41.82 Sg. Mtrs), 450 Sq.Ft. Carpet Area (41.82 Sq. Mtrs), 2" Floor, alongwith one car parking space No. P8-009, "VIVANT-A" VIVANT A, B, C.HS. LTD., "LODHA SPLENDORA" at Bhayander Pada, Ghodbunder Road, Thane (W), Thane - 400615, which she hab purchased from M/s. Lodha Developers Pvt. Ltd. vide Agreement for Sale dt. 20.04.2015, registered vide document No. TNN2-4616/2015, dt. 24.04.2015, in her name and since then my client No. TNN2-4616/2015, dt. 24.04.2015, in her name and since then my client MRS. ANINDITA CHATTERJEE is in use, occupation and possession of said flat as sole owner thereof. That original Agreement for Sale dt. 20.04.2015 has been lost / misplaced by my client and in that regard she has lodged N.C. Report bearing No. 1120/2024 dated 06.08.2024 with Thane Nagar Police Station.

Any person who finds the original Agreement should intimate to the undersined & if any

Any person who finds the original Agreement should intimate to the undersigned & if any person, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsoever or otherwise or having above agreement is hereby called upon / intimate to me within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered

wnich, the claim of claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned. Place: Mumbai Date: 11.08.2024 RAMESH CHANDRA TIWARI (Advocate High Court, Mumbai) Office: 129, A-Wing, Apli Ekta HSG. Soc. Ltd., Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059.

### **PUBLIC NOTICE**

Member OF PUBLIC TO TAKE Notice that, MR. JIGNESH VASANTLAL CHAUHAN, & SMT. JANVI JIGNESH CHAUHAN, was the joint members of Peony Co-op. Hsg. Soc. Ltd. & holding Flat No. 302, A Wing, Third Floor, Peony CHS Ltd., Orchid Complex, Malonde, Vasai West, Tal. Vasai, Dist. Palghar - 401 201, but from the above joint owners LATE MR. JIGNESH VASANTLAL CHAUHAN, expired on 09/03/2012 without making nomination or Will 03/2012 without making nomination or Wil and after the death of LATE MR. JIGNESH VASANTI AL CHALIHAN 1) Smt. Jan ASANILAL CHAUHAN 1) smt. Janv lignesh Chauhan (Wife), 2) Miss Shrushti Jignesh Chauhan (Daughter) re only legal heirs of him from which Mj lient Smt. Janvi Jignesh Chauhan, has upplied for transfer of the Share, interest rights, title of the deceased in respect o said flat on her name with the consent o other legal heirs i.e. Miss. Shrusht Jignesh Chauhan and on that basis soci has admitted Smt. Janvi Jignes hauhan as a member of the societ

So if any other person or persons having ny claims, or right, interest, title against ir espect of said flat or objections from the ther heir or heirs or other claimants / ob ctor or objectors for the transfer of the aid shares and interest of the decease nember in the capital / property of the soci-ty are hereby required to intimate me at my elow mentioned address within a period o 4 days from the publication of this notice ith copies of such documents and other oofs in support of his/her/their claims/ob jections for transfer of shares and interes of the deceased member in the capital / prop erty of the society, if no claims / objections are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Fla and such claim and objections received thereafter shall be deemed to have beer

Adv. Nishigandha J. Parab

Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West) - 401 203.

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that 11 SMT\_HANSABEN HASMUKHBHALKAWA\_21 MR BHAVESH HASMUKHBHAI KAWA and 3] MR. RAKESH HASMUKHBHAI KAWA are owners of Flat No. 302, on 3rd Floor, admeasuring 61.59 Sq.mtr. Built up area in A-7 wing Bldg. No. 1, Sector No. 1, in the society known as VAIBHAV CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, situated at A-6/7, Anand Nagar, Chatrapati Shivaji Road, Dahisar East Mumbai- 400068 and holding all rights, title and interest in respect of the said Flat along Mumbai- 400U098 and noticing all rights, title and interest in respect of the said Half with ten shares Rs.50/- each bearing distinctive Nos.206 to 210 and 671 to 675 vide share Certificate No.42 issued by Vaibhav Co. Op. Hsg. Soc. Ltd. (hereinafter referred to as "THE SAID FLATAND THE SAID SHARES").

That Originally 1] MR. HASMUKHBHAI B. KAWA AND 2] MR. RAKESH H. KAWA 3] MR. BHAVESH H. KAWA 4] MRS. HANSABEN H. KAWA had purchased and

schedule hereunder written) from MR. MAHESH RAMCHANDRA SHETE vide Agreement for Sale Dated 15.12.20214 which agreement is duly stamped. MR. HASMUKHBHAI B. KAWA expired on 19.10.2020, leaving behind him, his survivors viz. 1] SMT. HANSABEN HASMUKHBHAI KAWA (Wife), 2] MRS. SONALBEN SANJAYBHAI PARMAR NEE MS. SONAL HASMUKHBHAI KAWA (Married Daughter), 3] MS. POONAM HASMUKHBHAI KAWA (Daughter), 4] MR. BHAVESH HASMUKHBHAI KAWA (Son) as the only legal heirs as per Hindu Succession Law who are entitled for the Said Flat. As per the nomination and documents submitted by heirs of deceased, the society transferred the shares in the name of 1] MR. RAKESH H. KAWA 2] MRS. HANSABEN H. KAWA and 3] MR. BHAVESH H. KAWA on dated 14.03.2021. Further the other legal heirs of Mr. Hasmukhbhai B. Kawa had released, disclaimed, surrendered their 20% right, title and interest in the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly registered with the said Flat in the name of Mr. Rakesh Kawa duly register

acquired the said flat along with the said shares (more particularly described in the schedule hereunder written) from MR. MAHESH RAMCHANDRA SHETE vide

Office of Sub-Registrar of Assurances bearing Registration No. BRL-5/12659/2024 on Dated 09/06/2024, and hereafter Mr. Rakesh Kawa became entitled to 50% shares, Mrs. Hansaben H. Kawa became entitled to 25% shares and Mr. Bhavesh H. Kawa became entitled to 25% shares and Mr. Bhavesh H. Kawa became entitled to 25% shares in the said Flat. Any person or persons having any claim, right, title or interest against any said Flat o Any person or persons having any claim, right, title of interest against any said riat or any part thereof by way of Sale, mortgage (equitable or otherwise), exchanging, transfer, inheritance, lease, easements, tenancy, lien, Licence, gift, bequest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below within the period of 14<sup>th</sup> day from the date of publication hereof, failing which the property will be declared as free

from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be

deemed to have been waived or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERT

ALL THAT Flat No. 302, on 3rd Floor, admeasuring 61.59 Sq.mtr. Built up area in A-7 wing, Bldg. No. I, Sector No. I, in the society known as VAIBHAV CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, situated at A- 6/7, Anand Nagar, Chatrapati Shivaji Road, Dahisar East Mumbai- 400068, lying and being on land bearing C.T.S. No. 1298 of Village Dahisar, Taluka Borivali, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai.

Oz, Ground Floor, Building No. G-1, Misquitta Nagar CHS Ltd,
Opp UCO Bank, Below Krishna Hospital, Harishanker, Iochi Che

**AURO LABORATORIES LIMITED** CIN NO. :- L33125MH1989PLC051910

Place: Mumbai



SI.			Year Ended		
٥١. اها			31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	592.32	1,246.14	1,054.71	5,513.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	100.58	285.08	98.03	1,034.56
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and extraordinary items)	100.58	285.08	98.03	1,034.56
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (After exceptional and extraordinary items)	75.27	232.06	70.76	779.21
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	98.55	264.19	83.79	811.34
3	Equity Share Capital	623.25	623.25	623.25	623.25
7	Reserves (Excluding revaluation reserves) as shown in the Audited balance Sheet of the previous year				3,572.60
3	Earnings per share (EPS) (Face Value - Rs. 10 per Equity Shares):				
	(a) Basic	1.21	3.72	1.14	12.50
	(b) Diluted	1.21	3.72	1.14	12.50

The above unaudited financial results for the quarter ended June 30, 2024 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at meeting held on August 9, 2024.

the Board of Directors at meeting hero of nature 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results for the quarter ended as on June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure requirements) regulations, 2015, the full format of the quarterly financial results are available on the Company webiste www.aurolabs.com and on the stock exchange website, www.bseindia.com"

(SIDDHARTHA DEORAH) WHOLE TIME DIRECTOR DIN: 00230796

Place: Mumbai

FOR & BEHALF OF BOARD OF DIRECTORS
AURO LABORATORIES LIMITED

# पिं.चिं. मनपा व इनोव्हेटीव स्कूल मोशी यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन

पुणे, दि.१० : घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्याच्या सूचना राज्यशासनामार्फत प्राप्त झाल्या असून आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गेदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इनोव्हेटीव स्कूल मोशी यांच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा प्रारंभ उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाला.या रॅलीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुरज पवार तसेच आशिष काळढाते. वैभव फापडे, धनराज नाईकवाले, इनोव्हेटिव्ह शाळेचे अध्यक्ष संजय सिंग, प्रशांत पाटील, आरोग्य विभागाचे तानाजी दाते तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आनंद नागरे, आनंद मोरे सहभागी झाले होते. तसेच भालचंद्र देशमुख, भिकाजी थोरात या जेष्ठ नागरिकांनीही या मोहिमेत उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीही राज्य शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भव्य रॅलीच्या माध्यमातून या मोहीमेस घरोघरी प्रारंभ करण्यात आला. या भव्य रॅलीत चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलम धील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जल्लोषात्मक घोषणाबाजी केली.चिखली जाधववाडी येथील सीएनजी पंप ते शाळेपर्यंत ३ किलोमीटर पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करताच सर्व नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या चिमुर-ड्यांच्या सहभागाने हर घर तिरंगा रॅली उत्साह आणि जल्लोषात्मक वातावरणात पार पडली.

'घरोघरी तिरंगा' मोहीम राबवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी दिलेल्या सूचनांचे पालन करून विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी तात्काळ नियोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेत घेण्यात येणारे तिरंगा यात्रा, तिरंगा

रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा असे विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.यावेळी वरिष्ठ निरीक्षक सूरज पवार यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून प्रवास करताना किंवा रस्त्यावरून चालताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.

# NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate. certificates in lieu thereof, in due course.

claim with the Company at its Registered Office within <b>15 days</b> hereof.						
Name of the Shareholder	No.	No. of shares (Rs.10/-f.v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)		
Alka Chinubhai Shah (Before Marriage Name) Alka Y. Safi (After Marriage Name)	HLL2956945	40	2279036	185182445- 185182484		
Place : Mumbai Date : 11-08-2024						

### एचसीकेके वेन्चर्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.५१४, रुंगटा बिझनेस सेन्टर, ५वा मजला, गोविंद नगर. नाशिक-४२२००९. दूर.:+९१-८९७६७०७६८३, **ई-मेल**: info@hckkventures.com,

### वेबसाईट: www.hckkventures.com ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंदची सूचना

ना देण्यात येत आहे की कंपनीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ०५ सप्टेंब**र **२०२४ रोजी दु.०२.००वा**. सुर्या हॉटेल, मुंबई आग्रा रोड, इंदिरा नगर, नाशिक–४२२००९ थेथे सदस्यांना पाठवलेलं ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांच्या वार्षिक अहवालाचा भाग असलेल्या ३१ जुलै, २०२४ च्य . नूचनेमध्ये तपशीलवार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑर्डिओ–व्हिज्युअल

ध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे

- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि एजीएमच सूचना त्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी सहभागीदाराकडे गोंदणीकृत आहेत. हे कंपनीच्या <u>https://www.hckkventures.com/</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध
- गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ च्या नोंद तारखेनुसार, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा वास्तविक स्वरूपात भाग धारा . केलेले सदस्य, ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना एजीएम (रिमोट ई–व्होटिंग) च्या ठिकाणाव्यतिरित्त इतर ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे नमूव ज्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. स
- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य ठराव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे व्यवहार
- रिमोट ई-मतदान **सोमवार, ०२ सप्टेंबर, २०२४** रोजी (स.०९.००वा.) सुरू होईल
- रिमोट ई-मतदान **बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४** रोजी (सायं.०५.००वा.) समाप्त होईल.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख
- एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच **गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४** . रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी व्यक्ती निर्मिती प्रक्रियेचे अनुसरण करू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे लॉगिन आयर्ड
- सदस्यांनी याची नोंद् घ्यावी: **अ)** रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल सीडीएसएलद्वारे मतदानाची वरील तारीर आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही; आणि क) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्य लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये केवळ कट–ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोत ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल
- एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट <u>https://www.hckkventures.com/</u> आणि सीडीएसएलच वेबसाइट <u>www.cdslindia.com</u> वर उपलब्ध आहे.
- कोणत्याही शंका असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेतात जे मदत विभागांतर्गत www.Evotingindia.com येथे उपलब्ध आहेत किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल लिहा किंवा नियुक्त केलेल्या ईमेल आयडी <u>info@hckkventures.com</u> वर कंपनी सेक्रेटरी **औ. प्रशांत अगरवाल** यांच्याशी संपर्क साधा ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील
- कंपनीच्या इक्रिटी शेअर्सच्या संदर्भात सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर गुरुवार, २९ **ऑगस्ट, २०२४ ते गुरुवार, ०५ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवसांसह) बंद राहील.

मंडळाच्या आदेशान्वर एचसीकेके वेन्चर्स लिमिटेडकरित सही/ प्रशांत अगरवा कंपनी सचिव व सक्षम अधिकार

#### कामदगिरी फॅशन लिमिटेड सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४

नोंदणीकृत कार्यालय: २०२, राजन हाऊस, २रा मजला, अप्पा साहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.:(+९१ २२) ६६६६२९०४, वेबसाईट:www.kflindia.com, ई-मेल:<u>cs@kflindia.com</u>

#### २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंदची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ०३**

**सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.००वा.** सदस्यांना पाठवलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाचा भाग असलेल्या ३० जुलै, २०२४ च्या सूचनेमध्ये तपशीलवार व्यवसार व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम

- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या डलेक्टॉनिक प्रती आरि एजीएमच्या सूचना त्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. हे कंपनीच्या https://www.kflindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
- मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ च्या नोंद तारखेनुसार, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा वास्तविक स्वरूपा भाग धारण केलेले सदस्य, ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना एजीएम (रिमोट ई–व्होटिंग च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिव मतदान प्रणालीद्वारे नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:
- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष ठराव इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो
- २. रिमोट ई-मतदान **शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४** रोजी (स.०९.००वा.) सुरू होईल.
- रिमोट ई-मतदान **सोमवार, ०२ सप्टेंबर, २०२४** रोजी (सायं.०५.००वा.) समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख **मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४** आहे.
- एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच **मंगळवार, २७ ऑगस्ट** २०२४ रोजो शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य . होणारी व्यक्ती, निर्मिती प्रक्रियेचे अनुसरण करू शकते. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्द
- ६. सदस्यांनी याची नोंद घ्यावी: अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे मतदानार्च वरील तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह शकतात परंत त्यांन पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही ; आणि **क)** ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये . किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये केवळ कट–ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र
- एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट https://www.kflindia.com/ आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेबसाइट <u>https://linkintime.co.in/</u> वर उपलब्ध आहे.
- कोणत्याही शंका असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेतात जे मदत विभागांतर्गत <u>Instavote-Linkintime</u> येथे उपलब्ध आहेत किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल लिहा किंवा नियुत्त केलेल्या ईमेल आयडी <u>cs@kflindia.com</u> वर कंपनी सेक्रेटरी **श्री. सिद्धांत सिंग** यांच्याशी संपर्क साधा ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित तक्रारींचे कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या संदर्भात सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर रजिस्टर **बुधवार**
- २८ ऑगस्ट, २०२४ ते मंगळवार, ०३ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहील

कामदगिरी फॅशन लिमिटेड करिता

दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२४

सिद्धांत सिंग कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### कुबेर उद्योग लिमिटेड सीआयएन:एल५१९०९जीजे१९८२पीएलसी३७१२०३

ता: कार्यालय क्र.१५६, १ला मजला, रघुलिला मेगा मॉल, पोईसर डेपोच्या मागे, कांदिवली पश्चिम, मुंबई-४००६७. व्र.:७५०६३२४४४३, ई-मेल:kuberudyoglimited@gmail.com, वेबसाईट:www.kuberudyog.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)
		संपलेली तिमाही	संपलेली मागील तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले वर्ष
अ.	तपशील	30.06.7078	39.03.7078	३०.०६.२०२३	38.03.2028
爽.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.		१०.५२	१०.९७	१२.८०	४५.४८
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	६.२८	१.२७	२.८३	9.68
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब				
	आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व#)	६.२८	१.२७	२.८३	9.68
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब				
	आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर#)	६.२८	3.22	२.८३	9.68
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता				
	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष				
	उत्पन्न (करानंतर))	६.२८	3.22	२.८३	9.68
ξ.	समभाग भांडवल	383.30	383.30	383.30	383.30
<b>७</b> .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या				
	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	२८.५३
८.	उत्पन्न प्रतिभाग				
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
	१. मूळ	٥.१८	0.09	0.06	0.28
	२. सौमिकृत	٥.٩٥	0.09	0.06	0.28
	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1				× -

िद्धाः सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर हिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुन न्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kuberudyog.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> कुबेर उद्योग लिमिटेडकरित सही/- चेतन शिं व्यवस्थापकीय संचालव

### जाहीर सूचना

पेथे सूचना देण्यात येत आहे की, **१) श्रीमती हंसाबेन हसमुखभाई कावा, २) श्री. भावेश हसमुखभाई कावा** ३) <mark>श्री. राकेश हसमुखभाई कावा</mark> हे फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ ६१.५९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ए-.) विंग इमारत के १ सेक्टर १ वैभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणन जात सोसायटी ए-६/५ आनंद नगर, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ आणि भागप्रमाणपत्र क्र.४२ नुसार अनुक्रमांव ६७१ ते ९७५ आणि अनुक्रमांक २०६ ते २१० असलेले वैभव को–ऑप.हौसिंग सोसायटी लि.द्वारे वितरीत रु.५०/-प्रत्येकीचे १० (दहा) शेअर्स (यापुढे **सदर फ्लॅट व सदर शेअर्स** म्हणून संदर्भ) येथील जागेचे मालक होते.

मळत: १) श्री. हसमखभाई बी. कावा. २) श्री. राकेश एच. कावा व ३) श्री. भावेश एच. कावा आणि ४) श्रीमतं हुँसाबेन एच. कार्वा यांनी खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेले प्लॅटसह शेअर्स **श्री. महेश रामचंद्र शे** यांच्याकडून मुद्रांकीत असलेले दिनांक १५.१२.२०२१४ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. श्री **हसमुखभाई बी. कावा** यांचे १९.१०.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या परचात त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात . १) श्रीमती हंसाबेन हसमुखभाई कावा (पत्नी), २) श्रीमती सोनलबेन संजयभाई परमार ऊर्फ कुमारी सोनल हसमुखभाई कावा (विवाहीत मुलगी), ३) कुमारी पुनम हसमुखभाई कावा (मुलगी), ४) श्री. भावेश हसमुखभाई कावा (मुलगा) व ५) श्री. राकेश हसमुखभाई कावा (मुलगा) हे सदर प्लॅटकिरता हिंदु वारसा कायद्यानुसार वारसदा

नयताचे वारसदारांनी सादर केलेले नामांकनपत्र व दस्तावेजाच्या आधारावर सोसायटीने **१) श्री. राकेश एच. कावा** <mark>२) श्रीमती हंसाबेन एच. कावा व ३) श्री. भावेश एच. कावा</mark> यांच्या नावे दिनांक ४४.०३.२०२१ रोजी शेअर्स हस्तांतर केले. पुढे <mark>श्री. हसमुखभाई बी. कावा</mark> यांचे अन्य कायदेशीर वारसदारांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे २०% अधिकार, हक्क व हित **श्री. राकेश कावा** यांच्या नावे दिनांक ०९.०६.२०२४ रोजीचे नोंदणी क्र.बीआरएल-५/ १२६५९/२०२४ धारक हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंद करुन मुक्त, हस्तांतर केले आणि तदनंतर श्री. राकेश कावा यांच्याकडे ५०% शेअर्स, **श्रीमती हंसाबेन एच. कावा** यांच्याकडे २५% शेअर्स आणि **श्री. भावेश एच** कावा यांच्याकडे २५% शेअर्सचे अधिकार आले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल वारसाहक्ष, भाडेपट्टा, मालकी हक्ष, वहिवाट, कायदेशीर हक्ष, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताब किंवा बोजा किंवा अन्य जप्नी स्वरुपात कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखें न्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात रजिस्टर्ड पोस्ट एडीने माझ्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर त्यांच्य सदर मालमत्तेचे अधिकारबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाबत आक्षेप/दाव्याचे पृष्ठचर्थ दस्तावेज व इत पुरान्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा सदर मालमत्ता ही अश व्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिभारापासुन मुक्त आहे असे घोषित केले जाईल आणि दावा काही असल्यास त्या . किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

#### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.३०२. ३रा मजला. क्षेत्रफळ ६१.५९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र. ए-७ विंग. इमारत क्र.१. सेक्टर १. वैभ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, ए-६/७, आनंद नगर, छत्रपती शिवाजी रोड दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.१२९८, गाव दहिसर, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेली जागा.

श्री. प्रशांत ए. राष् वकील, उच्च न्यायाल कार्यालय क्र.०२, तळमजला, इमारत क्र.जी-१ न्यु मिस्कीट्टा नगर कोहौसोलि., युको बँकेच्या समोर कृष्णा नर्सिंग हॉस्पिटलच्या खाली, हरिशंकर जोशी रोड ठिकाण: मुंबई दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ दिनांक: ११.०८.२०२१

## पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड

(पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड) सीआवएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४२ नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१०५, प्रायमस विझनेस पार्क, अविका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. मोबा.:+९१-८२९१५२९९३४,

ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panabyte.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l		(रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त)				
अ. क्र.	तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात तारीख संपलेले संबंधित ३ महिने		
		३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित		
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९६.०३६	રૂહધ.૪હધ	७९.०८०		
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१.३३४	(३३.0९५)	(२८.२८०)		
w	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१.३३४	(३३.0९५)	(२८.२८०)		
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१.६११	(४५.७१६)	(२१.१५०)		
S	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१.६११	(४५.७१६)	(२१.१५0)		
ξ	समभाग भांडवल	¥39.00	४३९.00	४३९.00		
b	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(५८.९३६)	(५८.९३६)	(५८.९३६)		
۷	उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) मूळ सौमिकृत	७६०.० ७६०.०	(१.0४१) (१.0४१)	(0.5%.0) (0.5%.0)		
<del>-</del>						

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईसह सादर करण्यात आलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panabyte.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट, २०२४ रोर्ज

झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद्पटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित (पूर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड) प्रकाश विछीवोर

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

ठिकाण: ठाणे

संदर्भ

देनांक: ०९.०८.२०२४

**एळी शाखा:** ८६, चंद्रबाबा मंदिर ट्रस्ट इमारत, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी का, वरळी, मुंबई - ४०००१८. **दूर.:** +९१ ९९२०७५८५४८ **ईमेल :** cmmums0635@centralbank.co.in

वेबसाईट : www.centralbankofindia.co.in दिनांकः ०६.०७.२०२४

रजिस्टर्ड एडी

श्री. मुकेश जगदीश भारती (कर्जदार) श्रीमती मंजु मुकेश भारती (सह-कर्जदार)

श्री. मुकेश जगदीश भारती यांची पत्नी एच-१८०१, कासा प्राईम, लेकशोअर ग्रीन्स पलावा सिटी, खिडकालेश्वर मंदिराजवळ,

. कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) ठाणे-४२१२०३.

#### सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

क्रेडिट सुविधा अंतर्गत रू.३९८००००.००/- च्या एकूण रकमेसाठी आम्ही तुमच्या विनंतीवर खालील कर्ज मर्यादा मंजर केल्या आहेत आणि आम्ही आमच्या वरळी शाखेदारे आम्हाला दिलेल्या विविध कर्ज सविधांची

संपूर्ण माहिती खाली देत आहोत. सुविधा रक्कम

गृह कर्ज - मुदत कर्ज आणि मान्य नियमानुसार उपरोक्त कर्ज रक्कम तुम्हाला मंजूर झाली होती आम्ही तुम्हाला सुचित करतो की, दि.०६.०७.२०२४ रोजी एकुण रू.५०,२९,९७३.५२ आमच्याकडे

- देय आहेँ आणि यासह दि.०६.०७.२०२४ पासून वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आहे आणि तुम्ही संपूर्ण रू.५०,२९,९७३.५२/- (रूपये पन्नास लाख एकोणतीस हजार नऊशे त्र्याहत्तर आणि पैसे बावव फक्त) तसेच या सूचनेच्या तारखेच्या देय रकमेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संपूर्ण देय रकमेच्या देय तारखेपर्यंत व्याजाची परतफेड करण्यात कसूर केली आहे. तुम्ही तुमच्या भरलेल्या दायित्वांची परतफेड करण्यात कसूर केली असल्याने, आम्ही दि.२९.१०.२०२३
- रोजी बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनसार/ निर्देश आणि/किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुमची देय रक्कम नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केली आहे आम्ही तुम्हाला हे देखील कळवतो की, आमच्या वारंवार मागणी सूचना आणि आमच्या देय संपूर्ण रकमेची
- परतफेड करण्यासाठी तोंडी विनंत्या करूनही, तुम्ही आतापर्यंत ते भरलेले नाही.
- तुम्हाला माहिती आहे की आमच्याद्वारे मंजूर केलेली वरील मर्यादा खालील मालमत्ता/प्रतिभूत कराराद्वारे (प्रतिभूत मालमत्ता) सुरक्षित आहे

## स्थावर मालमत्तेचे वर्णन

एच-१८०१, कासा प्राईम, लेकशोअर ग्रीन्स पलावा सिटी, खिडकालेश्वर मंदिराजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) ठाणे-४२१२०३.

- वर नमुद केलेल्या कारणास्तव सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत तुम्ही तुमचे संपुण दायित्व आमच्याकडे जमा न केल्यास सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत आर्म्ह वर नमुद प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात कारवाई करू. कायद्याच्या कलम १३ अन्वये उपलब्ध अधिकाराअंतर्गत आम्ही (१) कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (२) कर्जदाराच्या व्यवसायाच्य व्यवस्थापनेचा ताबा घेण्यासह प्रतिभृत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (३) बँकेद्वारे ताबा घेण्यात आलेल्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापनाकरीता कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे, ज्या मालमत्तेचा आम्ही ताबा घेतलेला आहे आणि त्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थापकाव्दारे करणे आणि तमच्याव्दारे जर कोणेही हस्तांतरण केलेले असल्यास प्रतिभत मालमत्ते संदर्भातील किंवा सर्व अधिकार हस्तांतरीमधील प्रतिभूत मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण करणे. (४) लेखी स्वरुपात सूचनेच्या वेळी आवश्यकतेप्रमाणे जी व्यक्ती तुमच्याकडून प्रतिभूत मालमत्ता प्राप्त करेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून कोणतीही रक्कम येणे असल्यास ती आमच्याकडे (प्रतिभूत धनको) जमा करावी. जी जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याजासह प्रतिभूत ऋण जमा करण्याऐवढी योग्य असावी.
- वर नमूद केलेल्या अधिकारांच्या वापरातून प्राप्त झालेली रक्कम, प्रथम सर्व खर्च, शुल्क आणि खर्चाच भरणामध्ये लागू केली जाईल जे आमच्या मते आमच्याद्वारे योग्यरित्या केले गेले आहेत किंवा त्यासंबंधीचा कोणताही खर्च. आणि दसरे म्हणजे या नोटीसच्या तारखेपासन तिथल्या तारखेपर्यंत कराराच्या व्याजासह व नमूद केल्याप्रमाणे बँकेची थकबाकी त्याच्या हकानुसार आणि व्याजानुसार ते सोडवताना लागू केले जाईल आणि जर कोणतीही व्यक्ती अशी रक्कम घेण्यास पात्र नसेल, तर ती तुम्हाला दिली जाईल.
- कृपया लक्षात घ्या की ही नोटीस मिळाल्यानंतर, कायद्याच्या कलम १३ मधील उपकलम १३ नुसार, तुम्ही या नोटीसमध्ये उल्लेखित कोणत्याही प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा प्रतिभूत कर्जदाराच समती शिवाय हस्तांतरित करू शकणार नाही, आम्ही तुमचे लक्ष वेधून घेतो, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम २९ कड़े जे तुम्ही कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करत असल्यास १ वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होईल.
- आम्ही तम्हाला सचित करीत आहोत की. सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आमच्या कारवाई किंवा प्रक्रिये अंतर्गत आम्ही (१) तुम्ही आणि जामिनदार यांच्याकडून थकबाकी रक्कम मुक्त करण्यासाठी जसे असेल त्याप्रमाणे डीआरटी/ -लयाच्या समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात दावा/अर्ज/खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि (२) प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेसह संपूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत करारदराने व्याजासह एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम आमच्या बँकेला देय असलेली उर्वरित रकमेच्या वसुलीकरिता ऋण वसूली न्यायाधिकरण/न्यायालया समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल (३) दिवाळखोरी संहिता, २०१६ कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही वगळण्याची किंवा कारवाईकरिता तुमच्या किंवा जामिनदारांच्या विरोधात गुन्हेगारी फौजदारी कारवाई केली जाईल.
- कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

ब) सौमिकृत

दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२४



NOTICE IN THE FAMILY COURT NO.6, MUMBAI AT BANDRA PETITION NO. A-1852 OF 2023 Mrs. Nirmala Sachin Shodhe .Petitioner Versus Mr. Sachin Subhas Shodhe .....Responden Mr. Sachin Subhas Shodhe .....Respondent R/at: Jaihind Nagar, Hanuman Chawl, Mankhurd, Mumbai - 400 043. (Mobile No. 9892637002)

TAKE NOTICE THAT the Petitioner abovenamed has filed petition against you for Divorce under Section 13(1)(i)(b) and 13(1)(ia) of The Hindu Marriage Act, 1955.

TAKE FURTHER NOTICE that, the petition is fixed for Return of Notice Summons on 20th day of August, 2024 at 11:00 a.m. [Sharp) in Family Court No. 6, Mumbai at Bandra, or before any other Hon'ble Judge, presiding in the Family Court Mumbai at Bandra, assigned charge of the said Court No.6, when you are required to appear in person and file your Written Statement and in default of your doing so, the Judge-Family Court No.6 will proceed to hear the said Petition, against you ex-parte and

pronounce Judgment thereon.

THIS NOTICE IS ORDERED by Shri D. M. Upadhye, Judge, Family Court No. 6 on 18th day of June, 2024.

GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT DATED THIS 1" DAY OF AUGUST, 2024

Deputy Registrar, Family Court Mumba SEAL Bandra Kurla Complex, Bandra [East], Mumbai-400051

INDO EURO INDCHEM LIMITED CIN:L24100MH1990PLC057190 Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra)

Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1st Floor, 7th Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055 Email: rinkupoly@rediffmail.com Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (In Lakhs)

	Standalone			
		Year Ended		
PARTICULARS	30.06.2024 (UnAudited)	30.06.2023 (UnAudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)
Total income from operation (net)	493.13	142.85	740.73	1082.06
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	29.04	7.11	3.49	12.24
and/or Extraordinary items)				
Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional	29.04	7.11	3.49	12.24
and /or Extraordinary items)				
Net Profit / (Loss) for the period after tax (after	21.54	5.31	1.70	3.70
Exceptional and/or Extraordinary items )				
Total Comprehensive Income for the period [Comprising	21.54	5.31	1.72	41.19
Profit / (Loss) for the period (after tax) and Other				
Comprehensive Income (after tax)]				
Equity Share Capital	903.47	903.47	903.47	903.47
Reserves as shown in the Audited Balance Sheet of the				
previous year				
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for	0.24	0.06	0.02	0.46
continuing and discontinued operations) -				
1. Basic:				
2. Diluted:				

1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website:. www.indoeuroindchem.com

**PLACE: MUMBAI** DATE: 9th August, 2024 For Indo Euro Indchem Limited Director- VARDHMAN C. SHAH DIN: -00334194

सही/

# telematics

# सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेड

सीआयएन:एल३२१०९एमएच१९९५पीएलसी०९११०७

**नोंद. कार्या.:** सुयोग हाऊस, प्लॉट क्र.३०, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, अंधेरी पुर्व, मुंबई–४०००९३. **दूर.:**+९१ ०२२ २५७९५५१६, वेबसाईट:www.suyogtelematics.co.in, ई-मेल:investor@suyogtelematics.co.in

	३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेख	ापरिक्षित वि	वेत्तीय निष्	कर्षाचा अ	हवाल
					(रु.लाखात)
		ŧ	ांपलेली तिमाह	ft	संपलेले वर्ष
अ.	तपशील	३०.०६.२४	39.03.78	३०.०६.२३	39.03.78
क्र.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४८३५.०६	४७८३.५२	३९४३.७९	१७४२७.४६
٦.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	30.83.66	१६३२.७९	१६१४.९७	७१३९.९२
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१६८८.७१	१५७१.६७	१२२३.८६	६३३१.२४
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	१६९३.३८	१५६८.२९	१२२६.७८	६३४०.८९
ч.	भरणा केलेले समभाग भांडवल	१०६६.२१	१०६६.२१	१०४८.२४	१०६६.२१
ξ.	ताळेबंद पत्रकानुसार राखीव				२८७७३.१७
७.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी)				
	१. मूळ (ईपीएस)	१५.८४	१४.७४	११.६८	५९.३८
	२. सौमिकृत (ईपीएस)	१५.८४	१४.८५	११.६८	५९.३८

टिप: 🐫 ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईकडे सादर करण्यात आले. सदर माहिती कंपनीच्या https://suyogtelematics.co.in

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता अंतिम लाभांश भरण्याची नोंद तारीख ३० ऑगस्ट, २०२४ आहे

सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेडकरिता

शिवशंकर लात ठिकाण: मंबर्ड व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०९.०८.२०२४ डीआयएन:०२०९०९७२

# एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन: एल५१५०५एमएच१९६२पीएलसी०१२४२५ नोंदणीकृत कार्यालय: १७वा मजला, निर्मल इमारत, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

२० जून, रचरक राजा रानसंख्या रामातुम्बरारा। अस्यानारामार र	17-14-14-(114-11-			
		(	(चलन: भारतीय	रुपये लाखात)
	एकमेव	एकमेव	एकमेव	एकमेव
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशिल	30.06.28	39.03.28	३०.०६.२३	39.03.28
	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७६४.०१	२९१२.२२	2098.८७	99290.38
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<b>६५७.३</b> ८	२३५६.१३	90८0.90	4882.00
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<b>६५७.३८</b>	२३५६.१३	90८0.90	4882.00
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६५३.४१	२२२३.०९	५१७.६७	४५७.०६
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9९२९०.५३	८५८०.१६	८५१७.९४	३१७२०.५१
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/ – प्रत्येकी)	9६९४.७९	१६९४.७९	9६९४.७९	9६९४.७९
राखीव अर्थात इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)				
मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबँद पत्रकात दिल्यानुसार)	903300.00	948090.24	939८३9.५६	948090.24
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/ – प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)°				
अ) मूळ	0.39	9.39	0.39	2.04
ब) सौमिकृत	0.39	9.39	0.39	2.04
३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल		(	(चलनः भारतीयः	रुपये लाखात)
	एकत्रित	एकत्रित	एकत्रित	एकत्रित
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशिल	३०.०६.२४	39.03.28	३०.०६.२३	39.03.28
	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	93939.09	99338.96	4989.9८	२५६५३.५६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<b>६</b> 0४0.99	२५८९.२२	३०५९.९८	90६७६.७0
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	£080.30	२५९१.७६	३०६४.६६	90000.89
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४७५४.९६	2802.८३	9840.80	८५४८.६७
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२३४०५.९१	८७६४.५४	900८३.३४	३५७७२.८५
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/ – प्रत्येकी)	9६९४.७९	१६९४.७९	१६९४.७९	୩६९୪.७९
राखीव अर्थात इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)				
मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबँद पत्रकात दिल्यानुसार)	9८२४५४.७८	94908८.८६	93834८.८२	१५९०४८.८६
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/ – प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)°				
अ) मूळ	2.८9	9.82	9.94	4.08

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.elpro.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही/-दीपक कुमार

डीआयएन: ०७५१२७६

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

प्राधिकत अधिकारी

सेन्टल बँक ऑफ इंडिया